Examination October 2020

B.A. T.Y. (Sem-V)

1385 Political Science - XI Political Ideologies

Time: One Hour Max. Marks: 25 Instructions Solve any 25 questions from Q.1 to Q.30

1 National is the concept.			
राष्ट्रवाद ही संकल्पना आहे.			
(A)Political	(B)Religious	(C)Geography	(D)Social
राजकीय	धार्मिक	भौगोलिक	सामाजिक
2 Liberty is origion of the Latin wor	d.		
Liberty हा शब्द कोणत्या लॅटीन शब्दाप	गासुन आला आहे.		
(A)Freedon	(B)Liber	(C)Lower	(D)Feder
3 Colonialism is kind of im	perialism.		
वसाहतवाद हा साम्राज्यवादाच	ा प्रकार आहे.		
(A)Ancient	(B)Modern	(C)Medival	(D)English
प्राचीन	आधुनिक	मध्ययुगीन	इंग्रजी
4 Following is the feature of demod	cracy		
हे लोकशाहीचे वैशिष्ट आहे			
(A)Division of Power	(B)Monopoly	(C)Inequality	(D)Injustice
सत्ता विभाजन	एकहाती सत्ता	विषमता	अन्यायी धोरण
5 In year England declared	d the right to vote to women.		
इंग्लनमध्ये साली महिलांना म	तदानाचा अधिकार प्राप्त झाला.		
(A)1920	(B)1857	(C)1919	(D)1918
१९२०	१८४७	<i>१</i> ९ <i>१</i> ९	१९१८
6 Following the kind of Nationalism	1		
राष्ट्रवादाचा खालील पैकी एक प्रकार आं			
(A)Comprehensive Nationalism	(B)Geographic Nationalism	(C)Political Nationalism	(D)Human Nationalism
सर्वकंष राष्ट्रवाद	भौगोलिक राष्ट्रवाद	राजकीय राष्ट्रवाद	एकजिन्सी राष्ट्रवाद
7 Which of the following is kind of अ सालील पैकी कोणता लोकशाहीचा प्रकार			
वालाल नका कारणा लाकराहाका प्रकार	जार् :		
(A)Direct Democracy	(R)Social democracy	(C)Fascism	(D)Economic democracy
(A)Direct Democracy	(B)Social democracy	(C)Fascism राजकीय लोकणाडी	(D)Economic democracy
प्रत्यक्ष लोकशाही	सामाजिक लोकशाही	(C)Fascism राजकीय लोकशाही	(D)Economic democracy हुकूमशाही
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi	सामाजिक लोकशाही ia	` '	, ,
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद	सामाजिक लोकशाही ia राचे समर्थक होते.	राजकीय लोकशाही	हुकूमशाही
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar	सामाजिक लोकशाही ia राचे समर्थक होते. (B)L.Tilak	राजकीय लोकशाही (C)Kautliya	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर	सामाजिक लोकशाही ia राचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक	राजकीय लोकशाही	हुकूमशाही
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis	सामाजिक लोकशाही ia राचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler	राजकीय लोकशाही (C)Kautliya	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादान	सामाजिक लोकशाही ia राचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler बा पुरस्कर्ताहोता.	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादान् (A)Comprehensive Nationalism	सामाजिक लोकशाही ia राचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler बा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादान् (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद	सामाजिक लोकशाही ia राचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler बा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाच् (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद	सामाजिक लोकशाही ia राचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people.	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादा (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांकहन	सामाजिक लोकशाही ia राचे समर्थक होते . (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler बा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the p आणि लोकांसाठी चालविलेली शासन पद्धती	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे.	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाः (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांकडून	सामाजिक लोकशाही ia तचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the p आणि लोकांसाठी चालविलेली शासन पद्धती (B)Plato	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाच (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून स् (A)John Rolls जॉन रॉल्स	सामाजिक लोकशाही ia तिचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the p आणि लोकांसाठी चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे.	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाः (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांकडून	सामाजिक लोकशाही ia ताचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler बा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the p आणि लोकांसाठी चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादार (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून इं (A)John Rolls जॉन रॉल्स 11 The Ancient time Nationalism was प्राचीन काळातील राष्ट्रवाद हा	सामाजिक लोकशाही ia ताचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the p आणि लोकांसाठी चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो as centric. केंद्रीत होता.	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon अब्राहम लिंकन	हुकूमश्राही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद (D)P. Nehru पं.नेहरू
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाद (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून इ (A)John Rolls जॉन रॉल्स 11 The Ancient time Nationalism wa प्राचीन काळातील राष्ट्रवाद हा (A)Religious	सामाजिक लोकशाही ia तचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद व Government for the people by the p आणि लोकांसाठी चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो is centric. केंद्रीत होता. (B)Race	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon अब्राहम लिंकन	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद (D)P. Nehru पं.नेहरू
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादार (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून व्य (A)John Rolls जॉन रॉल्स 11 The Ancient time Nationalism wa प्राचीन काळातील राष्ट्रवाद हा (A)Religious धार्मिक	सामाजिक लोकशाही ia तिचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the p आणि लोकांसाठी चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो is centric. केंद्रीत होता. (B)Race वंश	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon अब्राहम लिंकन	हुकूमश्राही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद (D)P. Nehru पं.नेहरू
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाद (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून इ (A)John Rolls जॉन रॉल्स 11 The Ancient time Nationalism wa प्राचीन काळातील राष्ट्रवाद हा (A)Religious	सामाजिक लोकशाही ia तिचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the people minimal चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो is centric. केंद्रीत होता. (B)Race वंश	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon अब्राहम लिंकन	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद (D)P. Nehru पं.नेहरू
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाः (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून व्य (A)John Rolls जॉन रॉल्स 11 The Ancient time Nationalism wa प्राचीन काळातील राष्ट्रवाद हा (A)Religious धार्मिक 12 Imperialism after the Industrial re	सामाजिक लोकशाही ia तिचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the people minimal चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो is centric. केंद्रीत होता. (B)Race वंश	राजकीय लोकशाही (C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon अब्राहम लिंकन	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद (D)P. Nehru पं.नेहरू
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाः (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून ः (A)John Rolls जॉन रॉल्स 11 The Ancient time Nationalism wa प्राचीन काळातील राष्ट्रवाद हा (A)Religious धार्मिक 12 Imperialism after the Industrial re औद्योगिक कांतीनंतरचा साम्राज्यवाद ख	सामाजिक लोकशाही ia तचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद व Government for the people by the p आणि लोकांसाठी चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो is centric. केंद्रीत होता. (B)Race वंश	(C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon अब्राहम लिंकन	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोस्रले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद (D)P. Nehru पं.नेहरू (D)Economic आर्थीक
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादार (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून व (A)John Rolls जॉन रॉल्स 11 The Ancient time Nationalism wax प्राचीन काळातील राष्ट्रवाद हा (A)Religious धार्मिक 12 Imperialism after the Industrial re औद्योगिक कांतीनंतरचा साम्राज्यवाद ख (A)War	सामाजिक लोकशाही ia तचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the people minimal चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो is centric. केंद्रीत होता. (B)Race वंश evolution was the following form. inलील स्वरूपाचा होता. (B)Religious धार्मिक	(C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon अब्राहम लिंकन (C)Gender लिंग	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद (D)P. Nehru पं.नेहरू (D)Economic आर्थीक
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाद (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाः (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून व्य (A)John Rolls जॉन रॉल्स 11 The Ancient time Nationalism wax प्राचीन काळातील राष्ट्रवाद हा (A)Religious धार्मिक 12 Imperialism after the Industrial re औद्योगिक कांतीनंतरचा साम्राज्यवाद ख (A)War युष्ट्र	सामाजिक लोकशाही ia तचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the people minimal चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो is centric. केंद्रीत होता. (B)Race वंश evolution was the following form. inलील स्वरूपाचा होता. (B)Religious धार्मिक	(C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon अब्राहम लिंकन (C)Gender लिंग	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद (D)P. Nehru पं.नेहरू (D)Economic आर्थीक
प्रत्यक्ष लोकशाही 8 Who encourage liberalism in Indi भारतातील कोणते विचारवंत उदरमतवाव (A)Savarkar सावरकर 9 Which of the following Nationalis हिटलर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रवादाः (A)Comprehensive Nationalism सर्वकंष राष्ट्रवाद 10 Who state that Democracy is the "लोकशाही म्हणजे लोकांनी , लोकांकडून व्य (A)John Rolls जॉन रॉल्स 11 The Ancient time Nationalism wax प्राचीन काळातील राष्ट्रवाद हा (A)Religious धार्मिक 12 Imperialism after the Industrial re औद्योगिक कांतीनंतरचा साम्राज्यवाद ख (A)War युष्ट्र 13 is the fault of democracy	सामाजिक लोकशाही ia तचे समर्थक होते. (B)L.Tilak लो.टिळक m adopted by the Hitler वा पुरस्कर्ताहोता. (B)Democratic Nationalism लोकशाही राष्ट्रवाद e Government for the people by the people minimal चालविलेली शासन पद्धती (B)Plato प्लेटो is centric. केंद्रीत होता. (B)Race वंश evolution was the following form. inलील स्वरूपाचा होता. (B)Religious धार्मिक	(C)Kautliya कौटिल्य (C)Liberal Nationalism उदरमतवादी राष्ट्रवाद eople and of the people. होय," ही व्याख्या कोणी केली आहे. (C)Abrahm Lincon अब्राहम लिंकन (C)Gender लिंग	हुकूमशाही (D)Gopalkrishna Gokhale गोपाळकृष्ण गोखले (D)Imperial Nationalism साम्यवादी राष्ट्रवाद (D)P. Nehru पं.नेहरू (D)Economic आर्थीक

Examination October 2020

14 Libralism gave the to Relig			
उदारमतवादाने धर्मसुधारणा चळवळींना _	दिले.		
(A)Encouragement	(B)Oppose	(C)Extension	(D)Stay
प्रोत्साहान	विरोध	विस्तृतपण	स्थगीती
	as stated first time by America in ल कोणत्या अहवालात प्रथम मांडला गेला.	committee Report.	
(A)Judicial Committee Report	(B)War Committee Report	(C)Religious Committee	(D)Economic Committee Report.
न्यायसमिती अहवाल	युद्ध समिती अहवाल	धार्मिक समिती अहवाल	आर्थीक समिती अहवाल
16 In Demoracy is considered	achievement.		
लोकशाहीत साध्य मानले जाते.			
(A)Religion	(B)Person	(C)Institute	(D)Country
धर्म	व्यक्ती	संस्था	देश
17 Which of the following component	of Nationalism.		
् खालील पैकी कोणता राष्ट्रवादाचा घटक अ			
(A)Geographic	(B)Male	(C)World	(D)Female
भौगोलिक एकता	पुरुष	जग	स्त्री
18 In 'Politics Among the Nations'	•		
(A)Churchil	(B)J. S. Mill	(C)Hanse Margantho	(D)Plato
चचर्लि	जे.एस.मिल	हॅन्से मॉर्गेथो	प्लेटो प्लेटो
19 Madison was thinker from which co	•	र राजाना	(101
मंडीसिन हा कोणत्या देशातील उदरमतवादी	•		
(A)France	(B)America	(C)England	(D)Italy
फ्रान्स	(B)America अमेरीका	इंग्लंड	जर्मनी
	1,111	३ ⁽ (प) ७	जनग
20 is the value of Democracy. हा लोकशाहीचा गुण आहे.			
	(B)value for religion	(C)Page	(D)Importance to rich
(A)Overall development of person		(C)Race	(D)Importance to rich
व्यक्तीचा सर्वागीन विकास	धर्माला महत्व	वंशवादी	श्रीमंताना महत्व
21 is the feature of feminism हे स्त्रीवादाचे वैशिष्ट आहे.			
(A)Exploitation of male	(B)Importance to female	(C)Gender inequality	(D)Equality for male-female.
पुरुषाचे शोषण	स्त्रीला अतिमहत्व	लिंगभेद	स्त्री-पुरुष समता
22 In India the influence of liberalism	was seen in the century		
भारतात शतकात उदरमतवादाचा	प्रभाव दिसुन आला.		
(A)19th	(B)20th	(C)18th	(D)17th
एकोणावीसाव्या	विसाव्या	अठराव्या	सतराव्या
23 The amendment to the cons	stitution of India gave 33% reservation t	to women in local bodies.	
भारतीय संविधानाच्या घटना दुरु	स्तीने स्त्रीयांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३	१% आरक्षण देऊ केले.	
(A)43th	(B)73th and 74th	(C)44th and 46th	(D)13th
४३ वी	७३ व ७४ वी	४४ व ४६ वी	१३ वी
24 In which year the Sati Prevention A	Act was enacted.		
सतीप्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी करण्या	त आला.		
(A)1899	(B)1857	(C)1931	(D)1841
१८९९	१८४७	१९३१	१८४१
25 Who discuss Imperialism in his boo	•	• • • •	• •
	लझम याने आपल्या पुस्तकात साम्राज्यवादाचे र	नमर्थन केले.	
(A)Ernest ciliator	(B)Aristotle	(C)Margantho	(D)P. Nehru
अर्नेस्ट सिलीएटर	अॅरिस्टॅाटल अॅरिस्टॅाटल	मार्गेथा	पं. नेहरू
•	Indian Parliament for women's rights.		
स्त्रीयांच्या हक्कासाठी हिंदु कोड बिल भारती			
(A)P. Nehru	(B)Dr. B, R. Ambedkar	(C)M. Gandhi	(D)Sardar Vallabhbhai Patel
पं. नेहरू	ऑ.बाबासाहेब आंबेडकर	म.गांधी	सरदार वल्लभभाई पटेल
27 year was declared the Inte	· ·		वारवार वरसामानाच् १७५१
	हातिक्षांजात्वा Women's Decade. ह म्हणुन घोषित करण्यात आले होते.		
ह पत्र जातरराज्द्राच माहला पश्च (A)2020	, म्हणुन यापित करण्यात जाल हात. (B)1977	(C)1975	(D)1980
(A)2020 3030	\$\$ \@\@	१९७४	१९६०
28 Which of the following thinker is a	• •	1704	61m2
खालीलपैकी कोण उदारमतवादाचा पुरस्कत	•		

Examination October 2020

(A)Voltaire	(B)Savarkar	(C)Hitler	(D)Musolini
व्हॉल्टेअर	सावरकर	हिटलर	मुसोलिन
29 Following is feature of N	lationalism.		
खालीलपैकी एक राष्ट्रवादाचे	वैशिष्टये आहे.		
(A)Patriotic	(B)Anti Nationalism	(C)Religious Proud	(D)Abstinence
देशाभिमान	राष्ट्रद्रोह	धर्माभिमान	समाज
30 laid the foundat	ion of the feminist movement in India.		
भारतात स्त्रीवादी चळवळीचा	पाया यांनी घातला.		
(A)D.K, Karve	(B)M. Gandhi	(C)L. Tilak	(D)Savarkar
धोंडो केशव कर्वे	म. गांधी	लो. टिळक	सावकार